

February 5, 2020

The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers, Dalal Street,
Mumbai — 400001.

Scrip Code: 540268

Dear Sir / Madam,

Subject: Newspaper publication of un-audited financial results of the Company for the quarter and nine-month ended December 31, 2019.

Please find enclosed, the newspaper publication of un-audited financial results of the Company for the quarter and nine-month ended December 31, 2019 published in the following Newspapers:

- 1. Financial Express (English) all editions on February 5, 2020; and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi) Mumbai edition on February 5, 2020.

We request you to take the above on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Dhanvarsha Finvest Limited

M Vijay Mohan Reddy

AVP - Legal & Company Secretary

Mem. No ACS 49289

Encl: As above



# NSE launches RFQ platform for trading in debt securities

agreement on the deal parame-

ters. The list of eligible securi-

ties for RFQ platform would

include corporate bonds, secu-

ritised debt instruments,

municipal debt securities and

secondary bonds are not very

liquid except perhaps only in

the US, where daily trade as a

percentage of corporate bond

said the government, which

eration will decide further

course of action in its meeting

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2019

31.12.2019

Unaudited

7,334.54

164.89

152.19

142.46

31.12.2019

7.219.49

81.50

Unaudited

on March 16-18.

Registered Office: Sadoday Gyan (Ground Floor) Opp. NADT, Nelson Square, Nagpur - 440 013, Maharashtra, India.

In international markets,

government securities, etc.

**FE BUREAU** Mumbai, February 4

THE NATIONAL STOCK

Exchange (NSE) on Tuesday launched a request for quote (RFQ) platform for execution and settlement of trades, which will allow market participants to transact in debt securities.

According to market participants, this move will lead to more depth, liquidity and transparency in bond markets.

According to NSE MD & CEO Vikram Limaye, corporate bond trading today is over the counter, where investors negotiate directly with each other or through broker-dealers."Trading continues to be bilateral and voice-driven, though settlements have been streamlined through exchange clearing corporations. A growing primary issuance market needs a liquid and transparent secondary platform.

"Electronic trading has been on the rise globally in recent years and investors have found value in working through an RFQ platform.RFQ platforms are playing an important role in changing the structure in bond markets globally," he said.

The RFQ platform will allow

market participants to transact outstanding is over 1%. In India it is 0.23% and in China in debt securities by requesting quotes from number of particand Japan, it is 0.05% and ipants simultaneously and 0.07%, respectively. transact based on mutual

Sebi chief Ajay Tyagi (left) and NSE MD & CEO Vikram Limaye

at the launch of the RFQ platform in Mumbai on Tuesday

"So, among the Asian countries, India is not doing bad. But we fully appreciate that daily trade of 0.23% of corporate bonds outstanding is hardly any trade and there's a need to have liquidity in the secondary market to develop and have more participation in the bond market. So, in this context RFQ becomes more relevant and important," Sebi chairman Ajay Tyagi said.

## About 1 lakh LIC employees stage walkout against proposed IPO

PRESS TRUST OF INDIA Mumbai, February 4

**NEARLY ONE LAKH** employees of Life Insurance Corporation (LIC) staged an hour-long walkout on Tuesday against the government's decision to sell a part of its stake in the life insurance major through an initial public offering (IPO). There are 13 unions in LIC, and employees and officials affiliated to 11 unions were on protest.

In the Union Budget announced on Saturday, finance

Total Income from Operations

ZIM LABORATORIES LIMITED

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive Income for the period

Other Equity (excluding Revaluation Reserve)

Net Profit / (Loss) for the period after tax

Earnings per share (not annualised)

Income from Operations

Profit / (Loss) before Tax

Profit / (Loss) after Tax

Dated: 4 February, 2020

Total comprehensive income

CIN: L99999MH1984PLC032172, Website: www.zimlab.in

**Particulars** 

Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10 per share)

**Particulars** 

Note: 1. Key Standalone financial Information of the company is given below

minister Nirmala Sitharaman

holds 100% stake in LIC, will sell a part of its holding through an initial public offering (IPO). "Today's walk-out was completely successful. Of around 1.08 employees and officers at LIC, close to one lakh staged walk-out across the country," All India LIC Employees Federation (AILEF) general secretary Rajesh to over ₹721.4 crore. Kumar told PTI. He said the fed-

Among the buyers were Key Square Master Fund II, Copthall Mauritius Investment

Baring India offloads Manappuram Finance shares worth ₹721 cr

**BARING INDIA ON** Tuesday divested stake worth over ₹721 crore in Manappuram Finance through open market transactions. As per the bulk deal data on BSE, Baring India Private Equity Fund- II and III offloaded a total of 4,14,60,136 shares at an average price of ₹174 apiece. This took the total deal value

and Societe Generale. —PTI

(Rs. in Lakhs, unless otherwise stated)

Unaudited

31.12.2018 31.03.2019

806.76

589.08

564.64

3.65

3.63

31.12.2018 31.03.2019

Unaudited

9.704.52

783.07

565.39

Audited

33,537.03

2,207.04

1,534.19

1,485.07

1,611.95

13,499.89

Audited

33,172.14

2,273.85

1,601.00

1,558.95

(Anwar S. Daud)

Managing Director

9.52

9.45

Quarter Ended Nine Month Ended Quarter Ended Year Ended

31.12.2019

Unaudited

20,854.35

(240.50)

74.73

0.62

0.62

31.12.2019

Unaudited

20.638.77

(317.60)

22.86

(11.49)

Quarter Ended Nine Month Ended Quarter Ended Year Ended

(CIN: L29120MH1964PLC012955)

Regd. Office: Peninsula Business Park, "A" Tower, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Tel No: (022) 66880100; Fax. No: (91) (022) 66880105 Email id: hcl@hindcompo.com, website: www.hindcompo.com

HINDUSTAN COMPOSITES LIMITED OMPOSITES

NOTICE

Pursuant to the Regulations 29(1)(a) and 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 13th February, 2020, inter- alia to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter and nine months ended 31st December, 2019. Intimation regarding above is also available on (a) Company's website viz. www.hindcompo.com (b) Stock Exchanges' website viz. www.bseindia.com (scrip code: 509635) and www.nseindia.com (symbol: HINDCOMPOS)

> By order of the Board of Directors For Hindustan Composites Limited

Company Secretary & Compliance Officer



Place : Gurugram

Place: Mumbai

Date: 4th February, 2020

## BALLARPUR INDUSTRIES LIMITED

Corporate Identity Number: L21010MH1945PLC010337 Registered Office.: P.O. Ballarpur Paper Mills - 442901 District - Chandrapur, (Maharashtra)

Tel.: +91-07172-240200: Fax: +91-07172-240548 Website: www.bilt.com

### NOTICE

Pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, this is to inform that the Interim Resolution Professional shall, on Tuesday 11th February, 2020, inter alia consider & approve the Unaudited Financial Results of the Company for the period ended 31st December, 2019.

This notice is also available on the website of the Company (www.bilt.com) and of Stock Exchanges (www.nseindia.com, www.bseindia.com).

For Ballarpur Industries Limited Date : 4th February, 2020 Akhil Mahajan

PVP VENTURES LIMITED (CIN: L72300TN1991PLC020122) Regd. Office: KRM Centre, 9th Floor, Door No. 2, Harrington Road,

Chetpet, Chennai - 600 031, Tamil Nadu. Ph : 044 30285570 Corp. Office: Plot No. 83 & 84, 4th Floor, Punnaiah Plaza, Road No. 2 Banjara Hills, Hyderabad-500034, Telangana. Phn: 040 67309999 Email: investorrelations@pvpglobal.com; Website: www.pvpglobal.com NOTICE

**NOTICE** is hereby given that pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 12, 2020 at the Registered Office of the Company situated at Chennai, interalia, to consider and approve the Un-audited financial results of the Company for the quarter ended December 31, 2019.

for PVP Ventures Limited

Date: February 04, 2020 Place: Hyderabad

Prasad V. Potluri Chairman & Manging Director

Company Secretary



#### PICTUREHOUSE MEDIA LIMITED (CIN: L92191TN2000PLC044077)

Regd. Office: KRM Centre, 9th Floor, Door No. 2, Harrington Road Chetpet, Chennai - 600 031, Tamil Nadu. Ph : 044 30285570 Corp. Office: Plot No. 83 & 84, 4th Floor, Punnaiah Plaza, Road No. 2 Banjara Hills, Hyderabad - 500034, Telangana. Phn: 040 67309999 Email: ir.telephoto@pvpglobal.com; Website: www.pvpcinema.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 12, 2020 at the Registered Office of the Company situated at Chennai, inter-alia, to consider and approve the Un-audited financial results of the Company for the guarter ended December 31, 2019.

for Picturehouse Media Limited

Prasad V. Potluri Date: February 04, 2020 Manging Director Place: Hyderabad

Maryada Commercial Enterprises and Investment Company Limited CIN: L65993DL1982PLC013738 Regd. Off: 106, (1st Floor), Madhuban Tower, A-1, V.S. Block, Shakarpur Crossing, Delhi - 110092 Phone No.: 011-49901667

Pursuant to Regulation 29, Regulation 33 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with other applicable provisions of the Companies Act, 2013, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 13th day of February, 2020, to consider and approve

E-mail ld: macel1982@gmail.com, Website: www.maryadainvestment.in

inter-alia, the Un-Audited Standalone Financial Results for the 3rd guarter and Nine months Further, the trading window of the Company pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 read with Code of Conduct to regulate, monitor and report trading by insiders framed by the Company has been closed for all Designated employees (and their immediate relatives) from 01st January, 2020 till 48 hours after declaration of the Financial Results of the

Company i.e., till 15th February, 2020 (both days inclusive) Investors may visit the website of the Company www.maryadainvestment.in and Stock Exchanges

For Maryada Commercial Enterprises and Investment Company Limited Kuldip Sharma Director

Place: New Delhi Date: 04.02.2020

Add: K-103, Delhi Rajdhani Apts, Plot No. 80, Patparganj IP Extension, Shakarpur Baramad, East New Delhi - 110092

DIN: 06746475



Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053

E-mail: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com Tel.: 022 40230711; Fax: 022 26395459 NOTICE

Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, February 12, 2020 inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2019.

The information is also available on the website of the Company viz. www.governancenow.com and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed.

For SAB Events & Governance **Now Media Limited** Place: Mumbai Date: February 03, 2020 **Swity Gada** 

Company Secretary & Compliance Officer

M Mayur Uniquoters Limited

Regd. Office and Works: Village-Jaitpura, Jaipur-Sikar Road, Tehsil-Chomu, Distt. Jaipur-303704 (Raj.) India. Website: www.mayuruniquoters.com

Email: secr@mayur.biz Tel: 91-1423-224001 Fax: 91-1423-224420

CIN: L18101RJ1992PLC006952

NOTICE OF BOARD MEETING

Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday. February 12, 2020 at 1:30 P.M. at its Registered Office at Village: Jaitpura, Jaipur-Sikar Road, Tehsil: Chomu, District: Jaipur -303704 (Rajasthan) inter alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter

ended December 31, 2019, to take on record the Limited Review Report

thereon and to consider and declare the Third Interim Dividend for the financial

Further, pursuant to Regulation 42 of the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

and Section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies

## **\*\* Dhanvarsha** DHANVARSHA FINVEST LIMITED

2. The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated results for the quarter and nine months

ended on 31st December, 2019 filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and other Disclosure

requirements) Regulations, 2015. The full format of unaudited Standalone and Consolidated results for the guarter and nine months

ended on 31st December, 2019 are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website

3. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 04 February, 2020. There are no qualifications in the limited review report issued for the quarter and nine

Corporate Identity Number: L24231MH1994PLC0334457 Registered Office: 2nd Floor, Building No.4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra Phone: +91-22-68457200 | Email: contact@dfltd.in | Website: www.dfltd.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019 (₹ in Lakhs)

		Quarte	r Ended	Nine Month Ended		
	Particulars	31-Dec-19 (Unaudited)	31-Dec-18 (Unaudited)	31-Dec-19 (Unaudited)	31-Dec-18 (Unaudited)	
I	Total income from operations (net)	512.87	539.52	1,344.11	1,431.26	
II	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Excep- tional and/or Extraordinary items)	206.73	180.87	504.03	0.17	
Ш	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	206.73	180.87	504.03	0.17	
IV	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	164.55	128.65	373.30	23.04	
٧	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	164.55	128.65	373.30	23.04	
VI	Paid up equity share capital (Face Value of ₹ 10/- per share)	1,350.00	1,350.00	1,350.00	1,350.00	
VII	Reserves (excluding revaluation reserve) as per balance sheet	198	[8]		3.00	
VIII	Earnings Per Share (EPS) (FV of ₹ 10/- per share) (Not annualized for the interim periods) Basic EPS (Amount in ₹) Diluted EPS (Amount in ₹)	1.22 1.13	1.19 1.18	2.77 2.63	0.22 0.19	

Nine Month Ended Quarter Ended **Particulars** 31-Dec-18 31-Dec-19 31-Dec-18 31-Dec-19 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Revenue from operations 513.19 539.52 1,344.43 1,431.26 II Profit Before Tax 208.81 180.87 506.10 0.17 23.04 III Profit After Tax 166.64 128.65 375.37

Notes: The above is an extract of the unaudited financial results for the guarter and nine months ended December 31, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the audited financial results is available on the BSE website at (www.bseindia.com) and on the Company's website at (www.dfltd.in).

Place: Mumbai

Date: February 3, 2020

Karan Neale Desai Joint Managing Director DIN: 05285546

**Dhanvarsha Finvest Limited** 

(₹ in Lakhs)

(Management and Administration) Rules, 2014, the record date for the Third Interim Dividend for the financial year 2019-20, if declared, will be Tuesday, February 25, 2020. The information contained in this notice is also available on the Company's For and on behalf of the Board of website www.mayuruniquoters.com and also on the website of the Stock

year 2019-20, if any.

Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. For Mayur Uniquoters Limited Date: February 04, 2020

Rahul Joshi Place: Jaitpura, Jaipur Company Secretary & Compliance Officer



WELSPUN CORP

## PUNJAB CHEMICALS AND CROP PROTECTION LTD.

CIN: L24231PB1975PLC047063

Regd. Office: Milestone-18, Ambala Kalka Road VIII. & P.O. Bhankarpur, Derabassi, Dist. SAS Nagar, Mohali (Punjab)- 140201, Tel No: 01762-280086, 280094, Fax No: 01762-280070 Email: info@punjabchemicals.com; web: www.punjabchemicals.com

NOTICE

Notice is hereby given that the Company has received request from the following share holders of the Company that their share certificates have been reported lost and requested to issue duplicate share certificate thereof as per details given below:-

Sr. No.		Name of New Holder on Transfer/Transmission/ Duplicate/Remat	Folio No.	Share Cert. No.	Distinctive From- To	No. of share
1	MadhuSudan Karasandas Ved	Mala MadhuSudan Ved	M-222	5070-5071 9776 18883 18886	626451-626550 866013-866043 1576083-1576132 1576233-1576243	100 31 50 11

Any person having objection on the above request should approach the Company with proof within 15 days from the publication of this notice. Otherwise, duplicate share certificates will be issued. **PUNIT K ABROL** Place: Derabassi SR. V.P. (FINANCE) & SECRETARY Date: 04.02.2020

WELSPUN CORP LIMITED

CIN: L27100GJ1995PLC025609, Website: www.welspuncorp.com Regd. Office: Welspun City, Village Versamedi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110. Tel No. 2836-662222 Fax: 02836-279060, Email - CompanySecretary\_WCL@welspun.com Corp. Office: Welspun House, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel No. 022-2490 8000, Fax: 022-2490 8020

**UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019** 

(₹ in lakhs except earnings per share

Sr. No.		Particulars		Quarter End (Unaudited)			nths Ended udited)	Year Ended (Audited)
			31-Dec-19	30-Sep-19	31-Dec-18	31-Dec-19	31-Dec-18	31-Mar-19
		Continuing operations:	8	8 8	- 1		-	-
1		Income						
	а	Revenue from operations	284,467	222,461	229,868	707,193	598,891	867,506
	b	Other operating revenue	4,317	3,834	10,432	12,596	20,844	27,841
	С	Other income	1,887	3,886	4,002	9,950	12,474	13,465
		Total Income	290,671	230,181	244,302	729,739	632,209	908,812
2		Expenses	3				= :	
	а	Cost of materials consumed	224,296	212,554	184,568	577,293	477,248	628,746
	b	Changes in inventories of finished goods,						
		work-in-progress and stock-in-trade	(26,653)	, , ,	(11,598)	(102,295)	` ' '	(1,071)
	С	Employee benefit expense	15,605		14,940	47,546		57,196
	d	Depreciation and amortisation expense	5,910		6,536	17,457		25,973
	е	Other expenses	38,878		33,356	111,434		153,168
	f	Finance costs	3,436	3,406	4,182	10,787	12,379	17,737
		Total expenses	261,472	206,627	231,984	662,222	597,784	881,749
3		Profit for the period before tax and share of						
		profit/ (loss) of joint ventures (1-2)	29,199		12,318	67,517	34,425	27,063
4		Share of profit/ (loss) of joint venture	4,160	5,801	(2,356)	11,647	(8,310)	(8,853)
5		Profit before tax (3+4)	33,359	29,355	9,962	79,164	26,115	18,210
6		Tax expense						
	а	Current tax	9,795	11,181	4,928	26,925	9,138	12,160
	b	Deferred tax	(226)	289	(460)	(2,049)	(1,535)	65
		Total tax expense	9,569	11,470	4,468	24,876	7,603	12,225
7		Net profit for the period from continuing						
		operations (5-6) (I)	23,790	17,885	5,494	54,288	18,512	5,985
		Discontinued operations:						
		Loss from discontinued operations	(1,641)	/	(4,158)	(4,431)		(21,962)
		Tax expense of discontinued operations	(572)	138	(1,453)	(835)		(13,813)
		Loss from discontinued operations, after tax (II)	, , ,		(2,705)			
		Profit/ (loss) for the period (I+II)	22,721	16,108	2,789	50,692	12,738	(2,164)
8		Other Comprehensive Income, net of income tax					-:	-
	а	Items that will be reclassified to profit or loss	368		1,756	2,838		4,669
	b	Items that will not be reclassified to profit or loss	(81)	ES 1 29	(9)	(454)	200	(111)
		Total other comprehensive income, net of income tax	287	2,109	1,747	2,384	2,714	4,558
9		Total Comprehensive Income for the period	9					
		(including non-controlling interest) (7+8)	23,008	18,217	4,536	53,076	15,452	2,394
10		Net profit/ (loss) attributable to:	00.040	45.50		10 710	10.510	(4.005)
		-Owners	22,348		3,008	49,719		(1,325)
		-Non-controlling interest	373	547	(219)	973	(808)	(839)
11		Other comprehensive income attributable to:	005	0.440	4 704	0.000	0.700	4 5 5 7
		-Owners	285		1,724	2,389		4,557
		-Non-controlling interest	2	(7)	23	(5)	8	1
12		Total comprehensive income attributable to:	00.000	47.077	4 700	50.400	40.050	2 222
		-Owners	22,633		4,732	52,108		3,232
4		-Non-controlling interest	375	540	(196)	968	(800)	(838)
13		Paid up equity share capital	40.040	40.004	40.004	40.040	40.004	40.004
الم		(Face value of Rs. 5/- each)	13,043	13,261	13,261	13,043	13,261	13,261
14		Other Equity						266,503
15		Earnings per share (of Rs. 5/- each)						
		(not annualised in quarters)	0.00	0.50	0.40	00.44	7 00	<u>,                                    </u>
		(a) Basic (In Rs.) - continuing operations	8.98		2.16	20.44		2.57
		(b) Diluted (In Rs.) - continuing operations	8.96		2.16	20.40		2.57
		(c)Basic (In Rs.) - discontinued operations	(0.41)	(0.67)	(1.02)	(1.38)	(2.18)	(3.07)

8.55 5.85 1.14 19.02 5.11 (0.50)1 The aforesaid consolidated financial results of Welspun Corp Limited (the "Company") and its subsidiaries (the Company and its subsidiaries together hereinafter referred to as the "Group") and its joint ventures were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 03, 2020. The Statutory Auditors have carried out a

(0.41)

8.57

(0.67)

5.86

(1.38)

19.06

(1.02)

1.14

(2.18)

5.11

(0.50)

Limited Review of the aforesaid consolidated financial results and expressed an unmodified opinion on the aforesaid results. 2 The Group and its joint ventures are principally engaged in a single segment viz., Steel products based on nature of products, risks. returns and the internal business reporting system.

(d) Diluted (In Rs.)- discontinued operations

**Particulars** 

Place: Mumbai

**Date : February 03, 2020** 

(e) Basic (In Rs.) - continuing and discontinued

(f) Diluted (In Rs.) - continuing and discontinued

3 The Standalone financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on February 03, 2020, and will be made available to BSE and NSE and will be posted on the Company's website www.welspuncorp.com.The key information related to the standalone financial results - continuing operations are given below Information relating to discontinuing operations is given in note 7 below. (₹ in lakhs except earnings per share

	Key Financials	Quarter Ended (Unaudited)			Nine Mon (Unau	Year Ended (Audited)	
		31-Dec-19	30-Sep-19	31-Dec-18	31-Dec-19	31-Dec-18	31-Mar-19
а	Total Income	147,205	87,009	89,353	317,463	304,108	426,206
b	Profit/ (loss) before tax	13,050	1,230	3,177	32,978	8,752	(17,366)
c	Profit/ (loss) after tax	7,965	937	1,985	25,031	6,132	(19,571)
d	Earnings per share (of Rs. 5/- each) (not annualised)						
	(a) Basic (In Rs.) - continuing operations	3.05	0.35	0.75	9.60	2.32	(7.38)
	(b) Diluted (In Rs.) - continuing operations (c) Basic (In Rs.) - continuing and	3.05	0.35	0.75	9.58	2.32	(7.38)
	discontinued operations (d) Diluted (In Rs.) - continuing and	2.64	(0.32)	(0.27)	8.22	0.14	(10.45)
	discontinued operations	2.64	(0.32)	(0.27)	8.20	0.14	(10.45)

4 These financial results of the Group and its joint ventures have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. 5 The listed Secured, Redeemable, Non-Convertible Debentures of the Company aggregating to Rs. 54,000 lakhs (excludes

transaction costs as per effective interest rate of Rs. 250 lakhs) as on December 31, 2019 are secured by first charge ranking part passu by way of mortgage of all movable and immovable property, plant and equipment situated at Anjar and Dahej plant locations of the Company. The Company has maintained hundred percent asset cover sufficient to discharge the principal amount of the said debentures in terms of Regulation 54 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fixed assets cover is 2.81 times for total debts and the Credit rating by CRISIL for Secured Redeemable Non Convertible Debentures issue by the Company is "AA-". The fixed assets coverage ratio includes fixed assets for both continuing and discontinued operation.

6 Effective April 01, 2019, the Group adopted Ind AS 116 "Leases", and applied to all lease contracts existing on April 01, 2019. Accordingly, comparatives have not been retrospectively adjusted. Pursuant to the adoption of Ind AS 116, during the nine months

December 31, 2019, finance expense increased by Rs. 304 lakhs, Right-of-use asset depreciated by Rs. 1,115 lakhs and other expenses decreased by Rs. 1,197 lakhs.

On March 30, 2019, the Company approved the sale of its Plates & Coils Mills Division (PCMD) and 43 MW power plant (togethe called the "disposal group"), which were reported as discontinued operations in the financial statements for the year ended March 31. 2019. The assets of disposal group and the liabilities directly associated with such disposal group were presented as held for sale as at March 31, 2019. During the quarter ended September 30, 2019 the Company sold 43MW plant and also recognised gain of Rs. 136 lakhs which was netted off under "loss from discontinued operations". The parties to the agreement for sale of PCMD plant have reiterated their commitment to consummate the transaction stipulated in the agreement and have mutually decided through an amendment to extend currently, the long stop date from December 31, 2019 to March 31, 2020. Subsequent to the quarter end, the Company has also received 50% of the advance amount stipulated in the agreement. The financial information relating to discontinued operations is given below: (₹. in lakhs except earnings per share)

**Quarter Ended** 

			(Unaudited	d)	(Una	(Audited)	
		31-Dec-19	30-Sep-19	31-Dec-18	31-Dec-19	31-Dec-18	31-Mar-19
а	Total income	11,422	8,362	25,491	37,210	83,938	157,018
b	Total expenses	13,063	10,001	29,649	41,641	92,812	178,980
c	Loss before tax (a-b)	(1,641)	(1,639)	(4,158)	(4,431)	(8,874)	(21,962)
d	Tax expense	(572)	138	(1,453)	(835)	(3,100)	(13,813)
e	Loss from discontinued operations (c-d)	(1,069)	(1,777)	(2,705)	(3,596)	(5,774)	(8,149)
f	Earnings per share (of Rs. 5/- each)						
	(not annualised)						
	(a) Basic (In Rs.) - discontinued operations	(0.41)	(0.67)	(1.02)	(1.38)	(2.18)	(3.07)
0	(b) Diluted (In Rs.)-discontinued operations	(0.41)	(0.67)	(1.02)	(1.38)	(2.18)	(3.07)
8	The Company had made an offer for buy-ba	ick of fully paid-	up equity share	es of Rs. 5 eac	h of the Compa	any, not exceed	ing 28,888,88

equity shares (representing approximately 10.89% of the total number of equity shares in the issued, subscribed and paid up equity capital) at a price of Rs. 135 per equity share, not exceeding Rs. 39,000 Lakhs on a proportionate basis by way of tender offer in accordance with the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Buy-Back of Securities) Regulations, 2018. The tendering period for the buyback offer opened on October 22, 2019 and closed on November 05, 2019. Total 4,356,714 equity shares were bought back at a price of Rs. 135 per equity share and total amount utilised in buy-back was Rs. 5,881.56 lakhs. Accordingly, 4,356,714 equity shares were extinguished and the number of equity shares in the issued, subscribed and paid up equity capital reduced from 265,226,109 of aggregate face value of Rs. 13,261.30 lakhs to 260,869,395 of aggregate face value of Rs. 13,043.47 lakhs.

9 The Board of Directors have declared interim dividend of Rs. 10/- per equity share having nominal value of Rs. 5/-. 10 The figures for the previous periods have been regrouped wherever necessary.

For and On Behalf of the Board of Directors of Welspun Corp Limited Vipul Mathur Managing Director & CEO

DIN - 07990476

Nine Months ended Year Ended

financi<mark>alexp</mark>.epa

Key Standalone financial information is below:



## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate Nos. 038 for 5 (five) ordinar shares bearing Distinctive No. 186 to 190 o Flat No B-602. Shree Heena Avenue Co Operative Housing Society Ltd, Lodha Road Mira Road (E) Thane 401107 standing in the names of Israr Hussain Khan have beer reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respec thereof has been made to the society B-602 Shree Heena Avenue C.H.S. Ltd Lodha Road Mira Road (E) Dist. Thane-401107, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication o this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the flat.

**PUBLIC NOTICE** Public in General hereby inform that my Client Mr. Noor Mohammad Shaikh owner of flat no 304, Building No. 10, ALHIRA Co-Op. Hsg. Soc. Ltd., Millat Nagar, Andheri (West) Mumbai-400 053, who had purchased the said flat premises from Mr. Tourdis D. White the North Mr. Tourdis D. West North Mr. Tourdis D. Ziauddin Bukhari, by an executing agreement fo Sale dated 3/2/1986, and the stamp duty of Rs Sale dated 3/21 spool, and the stainp duty of x4,800 had been paid by my client in the office of General stamp office Bombay bearing receipt No. 10107/94/2139 on December 1994 which has been misplaced and not traceable.

Any person/s claiming any right, title or claim in second of scill deciring accompant pages, should

espect of said original agreement papers, should intimate me within 15 days of publication of this public notice, falling which it will be presumed there s no right,or claim by anyone and the same has Date: 05/02/2020 Devesh Pandey
Advocate High Cour

Date: 05/02/2020 Advocate High Cour asai Nallasopara Link Road, Nallasopara (East) - 401 208.

सही/

विक्रम सोनी

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड (सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५) नोंदणीकृत कार्यालय भेतनसुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. **दूर::**०२२-६६८८०१००, **फॅक्स:** ०२२-६६८८०१०५ ई-मेल: hcl@hindcompo.com वेबसाईट: www.hindcompo.com

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेंशन्स, २०१५ च्या नियम २९(१)(अ) आणि ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२**०

रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. उपरोक्त संदर्भातील माहिती (अ) कंपनीची वेबसाईट www.hindcompo.com (ब) स्टॉक रक्सचेंजच्या वेबसाईट जसे www.bseindia.com (स्क्रिप कोड:५०९६३५) आणि www.nseindia.com (सांकेतांक: HINDCOMPOS) वर सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता

ठिकाणः मुंबई दिनांकः ०४.०२.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८ नोंदणीकृत कार्यालय: १४५/ए, मित्तल टॉवर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रा:९१-२२-४३३३७२००, फॅक्सा: +९१-२२-२२८७३०२२ ई-मेलः investor@blackrosechemicals.com, वेबसाईटः www.blackrosechemicals.com बोर्ड मिटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटर्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४५ नुसार सूचना देण्यात थेत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता कंपनीचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरीता **बुधवार, १**३ **फेब्रुवारी, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील तपशिल कंपनीच्या www.blackrosechemicals.com या वेबसाईटवर व स्टॉक

एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल. . आतील व्यापार रोखणे याकरिता कंपनीचे अंतर्गत सांकेतांकानुसार कंपनीचे संचालक/अधिकारी पदिसद्ध कर्मचारी यांच्याकरिता कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जानेवारी, २०२० पासून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषणेनंतर ४८ तासापर्यंत बंद

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत सही/ नेविल अवलान ठिकाण: मुंबई

### बिर्ला कॅपिटल ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

#### दिनांक: ०४.०२.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

नोंदणीकृत कार्यालयः इंडस्ट्री हाऊस १५९, ५वा मजला, चर्चगेट रिक्तेमेशन, मुंबई-४०००२० दूर.:२२-२३८६७४९८/२३८७६४८९, फॅक्स:२३८५८२६९, **ई-मे**ल:ib@birlacaps.com सीआयएन: एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६१५६

**सूचना** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता २३, बिर्ला मेन्शन क्र.२, १ला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्रार्थना समाज, मुंबई–४००००४ येथे बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे.

आमचे पत्र दिनांक ९ जानेवारी, २०२० नुसार येथे सुचित करण्यात येत आहे की, सेबी (आतील व्यापार रोखणे नियम २०१५ सहवाचिता आतील व्यापार रोखणे संचालनाचे नियमानुसार कंपनीचे प्रवर्तक/प्रवर्तक समुह, संचालक/मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी/पदसिद्ध व्यक्ती/संबंधित व्यक्ती यांच्याकरिता कंपनीचे शेअर्समधी व्यवहाराकरिता व्यापार खिडकी शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सदर माहिती कंपनीचे शेअर्स सचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव व कंपनीच्या www.birlacaps.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बिर्ला कॅपिटल ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

रमेश सामरीय ठिकाणः मुंबई दिनांक: ०३.०२.२०२० संचालक



सीआयएन:एल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५ रा मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१ वेबसाईट:www.qgofinance.com, ई-मेल:contactus@qgofinance.com दूर.:+९१-२२-४९७६२७९५ सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१<sup>८</sup> च्या नियम ३३ सहवाजिता नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नाऊमाहीकरिता कंपनीचे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता ३रा मजला, ए-५१४, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७०१, महाराष्ट्र येथे सोमवार, १० फेब्रुवारी, २०२० रोजी क्युगो फायनान्स लिमिटेड (पुर्वीची परणामी क्रेडिटस् लिमिटेड) च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलासाठी कृपया www.qgofinance.com www.bseindia.com ला भेट द्या.

> क्युगो फायनान्स लिमिटेडकरिता (पुर्वीची परणामी क्रेडिटस् लिमिटेड) रचना अभिषेक सिंगी

व्यवस्थापकीय संचालिक ठिकाणः नवी मुंबई दिनांकः ०४ फेब्रुवारी, २०२० डीआयएन:००१६६५०८ पत्ताः ४३-बी, टर्फ व्ह्यु, सेठ मोतीलाल सांघी मार्ग नेहरू सेंटर समीर, वरळी, मुंबई-४०००१८

### NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Denzil Dsouza is the owner Flat no. 304, 3rdflr, Nav Swapna CHSL, Santacruz Chembur Link Road, Near Forensic Lab Santacruz(East)-98, who has approached The Shriram Housing Finance Limited, for creation of mortgage of the aforesaid Flat in favour of the Bank.

It has been place on record that Beneeta Dsouza D/O Anthony Dsouza and Mr. Denzil Dsouza are the only legal heirs of Mrs. Carmin thus, any person having any claim against or to said Flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith supporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same if any will be considered as waived.

MUMBAI Dated this 5th Feb'2020 M/s. G.H.Shukla & Co. Mr. Jitendra G. Shukla Advocate, High Court Office no. 30,3rd Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Bombay-400 001.

### STARLOG ENTERPRISES LIMITED

CIN: L63010MH1983PLC031578 Registered Office: 141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: +91-22-6656 3000 Fax: +91-22-2368 7015 Email: hq@starlog.in Web: www.starlog.in

### **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on February 10, 2020 at 4:30 P.M. at the 3B, Floor 2, Plot 53, Shri Pant Bhuvan, S V P Road, Opera House, Mumbai- 400007 of the Company inter-alia, to consider approve and take on record the Un-Audited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2019. The information contained in this Notice is also available on the Company's website i.e. www.starlog.in and also on Bombay Stock Exchange website at www.bseindia.com

Place: Mumbai

Date: February 04, 2020

For Starlog Enterprises Limited

Saket Agarwal Managing Director DIN: 00162608

### **FANCY FITTINGS LIMITED**

CIN: L74999MH1993PLC070323 R.O :- 145/259, Minerve Ind. Estate, Sev Bunder Road, Sewri-East, Mumbai-40001 Website:- www.fancvfittings.com Email:- info@fancyfittings.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations 2015, Notice is hereby given that Meeting o Board of Directors of the Company i scheduled to be held on Friday. 14th February, 2020 at the Registered office of the Company, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter and Nine Months ended 31

December, 2019. The said notice is also available on the websit of the Company at <u>www.fancyfittings.com</u> and on the website of MSEI Limited www.msei.in For Fancy Fittings Limited

Jayant N Parekh

Managing Director

05/02/2020

कार्यचलनातून एकूण महसूल

(विशेष साधारण बाबनंतर)

अ. मूळ ईपीएस

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व)

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरित सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)

www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

तपशील

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर

भरणा केलेले समभाग भांडवल

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती)

प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे:

तपशील

मूळ ईपीएस

सौमिकृत ईपीएस

कार्यचलनातून महसूल

दिनांक : ३ फेब्रुवारी, २०२०

करपूर्व नफा

३. करानंतर नफा

(अंतरिम कालावधीकरिता वार्षिकीकरण नाही)

विशेष साधारण बाबपूर्व

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

नफा / (तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

ताळेबंद पत्रकानुसार राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday 12th Feb, 2019, at 04:00 p. m. at the registered office of the Company among other things to consider and take on ecord the un-audited quarterly Financial Result (Standalone & Consolidated) for the 3rd quarter / nine months ended on 31st Dec. 2019, along with other business

IND-AGIV)))

IND-AGIV COMMERCE LTD.

Regd. Office:- 301/B, Kanara Business Centro Off Andheri-Ghatkoper Link Road, Laxmi

Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400075

Tel:- 25003492/93. Email: info@agivavit.con Web: www.agivavit.com. CIN: L32100MH1986PLC039004

NOTICE

By Order of the Board For IND- Agiv Commerce Ltd.

Lalit Chouhan Place: - Mumbai Date: -03/02/2020

संपलेले वर्ष

39.03.99

लेखापरिक्षित

223.44

34.43

34.43

28.30

88.88

042.00

0.88

0.58

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०१९ रोजी सपंलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी सपंलेल्य तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्य

**\*Dhanvarsha** 

धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

**नोंदणीकृत कार्यालय:** २रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००६९, महाराष्ट्र.

दूरध्वनी:+९१-२२-६८४५७२००, ई-मेल:contact@dfltd.in, वेबसाईट:www.dfltd.in

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही

३१.१२.१९

अलेखापरिक्षित

492.60

208.03

208.03

988.44

988.44

9.22

संपलेली तिमाही

अलेखापरिक्षित

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात

आलेली ३१.१२.२०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नकमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.dfltd.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

493.98

202.29

१६६.६४

9340.00

संपलेली तिमाही

३१.१२.१८

४८.६७

8.43

8.23

8.23

७५२.००

0.08

३१.१२.१९

अलेखापरिक्षात

40.40

8.90

6.90

७८९.२३

0.90

0.90

संपलेली तिमाही संपलेली नऊमाही

३१.१२.१९

अलेखापरिक्षित

9388.99

408.03

408.03

303.30

303.30

9340.00

2.00

2.83

39.92.98

अलेखापरिक्षित

9388.83

408.90

304.30

३१.१२.१८

अलेखापरिक्षित

438.47

920.20

920.20

9२८.६५

926.84

9340.00

39.92.96

अलेखापरिक्षित

438.47

920.20

92८.६५

संपलेली तिमाही | संपलेली नऊमाही

transactions, if necessary.

सिटाडेल रियाल्टी ॲंण्ड डेव्हलपर्स लिमिटेड

सीआयएनः एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४ नोंदणीकृत कार्यालय: मॅरेथॉन फ्युचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. ३९ डिसेंबर, २०९९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

39.92.98

40.40

8.90

0.08

गॅलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: २०५ए. हरी चेंबर्स. एस बी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१

:एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३**१ डिसेंबर, २०१**९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित . पनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **गुरुवार, १३ फेब्रुवारी** २०२० रोजी दु.२.००वा. कंपनीच्या संचालक मंडळार्च

सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या https://www.wallfort.con वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https:/ www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. च्यावतीने व करि नॉलाहोर्र फाराचान्शिराल सर्निसेस लिपिरे

सही/ कंपनी सचिव ठिकाण: मुंबई

(रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

संपलेले वर्ष

39.03.99

लेखापरिक्षित

223.44

34.43

34.43

28.30

४६.०२

७५२.००

٥.६٩

0,50

सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता

संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (डीआयएन:००१३५६०२)

संपलेली तिमाई

३१.१२.१८

४८.६७

8.42

8.42

8.23

ዓ.9६

७५२.००

0.92

0.92

सही/

(रु.लाखात)

संपलेली नऊमाही

३१.१२.१८

अलेखापरिक्षित

9839.28

0.90

0.90

23.08

23.08

0.22

0.98

(रु.लाखात)

संपलेली नऊमाही

39.92.96

अलेखापरिक्षित

मंडळाच्या वतीने व करिता

धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड सही / – करण निअल देसाई

संयुक्त व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०५२८५५४६

9839.28

0.90

23.08

9340.00

## एशियन स्टार कंपनी लिमिटेड

संचालक मंडळाची सभा होणार आहे.

 $\mathcal{G}$ नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ **सीआयएन**: एल३६९१०एमएच१९९५पीएलसी०८६०१७ ई-मेल: info@asianstargroup.com वेबसाईट: www.asianstargroup.com द्र::+९१-२२-६२४४४१११, फॅक्स:+९१-२२-२२०४३७४७ सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित तत्त्वावर अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी** कंपनीच्य

सदर सूचनेची प्रत कंपनीच्या www.asianstargroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वर एशियन स्टार कंपनी लिमिटेडकरिता

सही/ दिनांक : ०५ फेब्रुवारी, २०२० सुजाता नादगौड ठिकाण : मुंबई

रोज वाचा ंमुबई

#### TCFC FINANCE LIMITED CIN: L65990MH1990PLC057923

Registered Office: 501-502, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2019

		Quarter Ended Nine Month Ended								
		Quarter Ende	d	Nine Mo	nth Ended					
Particulars	31-Dec-19	30-Sep-19	31-Dec-18	31-Dec-19	31-Dec-18					
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
REVENUE FROM OPERATIONS										
Interest Income	28.58	24.10	18.82	72.44	54.2					
Dividend Income	2.30	16.44	2.34	20.12	26.8					
Net Gain on Fair Value Changes	162.74	52.96	155.92	335.09	617.8					
Total Revenue from Operations (I)	193.62	93.50	177.08	427.65	699.0					
Other Income (II)	10.00		15.00	10.01	25.2					
(III) Total Income (I+II) EXPENSES	203.62	93.50	192.08	437.66	724.2					
Employee benefits expense	17.56	16.27	16.83	49.97	48.0					
Depreciation and amortization expense	0.73	0.73	0.89	2.17	2.6					
Other expenses	9.53	17.45	14.17	34.58	39.9					
Total Expenses (IV)	27.82	34.45	31.89	86.72	90.6					
Profit/(loss) before tax Tax expense:	175.80	59.05	160.19	350.94	633.5					
Current tax	5.00	15.00	36.37	55.63	91.3					
Adjustment of tax relating to earlier periods	(1.01)	(8.56)	-	(9.57)	0.2					
	3.99	6.44	36.37	46.06	91.6					
Profit/(loss) for the period	171.81	52.60	123.82	304.88	541.9					
OTHER COMPREHENSIVE INCOME										
A. Other Comprehensive income not to be										
reclassified to profit and loss in										
subsequent periods:	(0.44)	(0.44)	(0.40)	(0.44)	/O.F					
Remeasurement of gains (losses) on defined penefit plans	(0.14)	(0.14)	(0.19)	(0.41)	(0.5					
B. Other Comprehensive income to be		_	_	_						
reclassified to profit and loss in		_	_	_						
subsequent periods:										
Other Comprehensive income for	(0.14)	(0.14)	(0.19)	(0.41)	(0.5					
he year, net of tax	(0.14)	(0.14)	(0.13)	(0.41)	(0.0					
TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR	171.67	52.46	123.63	304.47	541.3					
THE PERIOD, NET OF TAX	171.07	32.40	123.03	304.47	341.3					
Paid up Equity Share Capital	104,821,290	104,821,290	104,821,290	104,821,290	104,821,29					
(Face Value of INR 10 per share)										
Earnings per Share										
(i) Basic	1.64	0.50	1.18	2.91	5.1					
(ii) Diluted	1.64	0.50	1.18	2.91	5.1					

As the company's business activity falls within a single primary business segment viz "Investments", the disclosure requirements of Ind AS 108 "Operating Segments" is not applicable.

The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors

held on 3rd February 2020.

The company has adopted Indian Accounting Standards ('Ind AS') as notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 from April 1, 2019. The financial results together with the results for the comparative reporting period of the company have been prepared in accordance with the recognition and measurement principles as laid down in Ind AS-34 — Interim Financial Reporting. The effective date of transition to Ind AS is April 1, 2018 and the same has been carried out from the erstwhile Accounting Standards notified under the Act, read with relevant rules of Companies (Accounts) Rules 2014, quidelines issued by the Reserve Bank of India ('the RBI') and other generally accepted accounting principles in India (collectively referred to as 'the Previous GAAP').

The impact of above transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018 and the corresponding figures pertaining to comparative previous period as presented in these financial results have been restated reclassified in order to confirm to current period presentation.

These financial results may require further adjustments, if any, necessitated by quidelines/clarifications/ directions issued in the future by RBI, Ministry of Corporate Affairs or other regulators, which will be implemented as and when the same are issued/ made applicable.

The company has opted to avail of the relaxations provided by the Securities and Exchange Board of India (SEBI) vide Circular No: CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 as available to listed entities for submission of Ind AS compliant financial results and Balance Sheet for the previous year ended March 31, 2019 and hence has provided Ind AS compliant financial results only for the previous quarter and nine months ended December 31, 2018 along with the financial results for the quarter ended December 31,2019 and September 30, 2019 .Further,the Ind AS compliant financial results for the quarter and nine months ended December 31, 2018 have not been subjected to Limited Review by the Statutory Auditors. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such

financial results provide a true and fair view of its affairs. Pursuant to the enactment of the Taxation Law(Amendment) April 1, 2019, domestic companies have an option to pay corporate tax at the rate of 22% plus applicable surcharge and cess provided certain conditions are complied with. The company is in the process of evaluating the available option, as aforesaid. Pending evaluation, the company has not provided any effect as per the Amendment Act in the

Reconciliation of Net Profits as previously reported on account of transition from the previous GAAP to Ind AS for

Particulars	Quarter ended December 31, 2018	Nine Month ended December 31, 2018
Net Profit as per previous GAAP	112.13	305.45
Fair Value Change on financial assets carried at fair value through profit or loss	11.50	235.89
Actuarial (Gain)/loss on employee defined benefit plans recognised in Other Comprehensive Income	0.19	0.57
Net Profit for the period as per Ind AS	123.82	541.91
Other Comprehensive Income	(0.19)	(0.57)
Total Comprehensive Income under Ind AS	123.63	541.34
		of Board of Directors CFC Finance Limited

## प्रदीप मेटल्स लिमिटेड

Place : Mumbai

Date :February 03, 2020

नोंदणीकृत कार्यालयः आर-२०५, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:९१-२२-२७६९१०२६, फॅक्स:९१-२२-२७६९११२३, सीआयएन: एल९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९१ ई-मेल: investors@pradeepmetals.com, वेबसाईट: www.pradeepmetals.com

३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाख										(रु.लाखात)		
			एकमेव					एकत्रित					
			संपलेली तिमाही		संपले	ले ९ महिने	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष
अ.	तपशिल	३१.१२.१९	३०.०९.१९	39.92.92	३१.१२.१९	३१.१२.१८	३१.०३.१९	३१.१२.१९	३०.०९.१९	३१.१२.१८	३१.१२.१९	३१.१२.१८	३१.०३.१९
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8£30	49८9	8890	१३८२१	9२८७८	90820	4२७०	५६०९	89८0	१५२३९	9389८	98984
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	<b>६</b> ५0	६१९	४६७	१४९६	१२६७	१६७८	५१२	448	२२३	9993	903८	989८
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	<b>६</b> ५0	६१९	४६७	१४९६	१२६७	9६७८	५१२	448	२२३	9993	903८	989८
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	865	५३२	३२८	9203	908	9998	348	४६७	۲8	<b>८२०</b>	६७५	938
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)												
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	878	५२४	३२६	9920	८९७	११६६	34८	४९२	929	८७२	५६०	923
ξ.	समभाग भांडवल	9020	9020	9020	9020	9020	9020	9020	9020	9020	9020	ঀ७२७	ঀ७२७
O.	राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार												ર૧૫
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)												
	अ) मूळ	२.८५	3.0८	9.90	Ę. <b>9</b> 0	4.23	६.९१	२.0५	2.00	0.89	8.04	3.99	4.89
	ब) सौमिकृत	२.८५	3.0८	9.90	Ę. <b>9</b> 0	4.23	६.९१	7.04	2.00	0.89	8.04	3.99	4.89

।. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज आणि सुचिबद्ध संस्थेच्य (www.bseindia.com/corporates) आणि कंपनीच्या (http://www.pradeepmetals.com/reports.html) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आहे आणि ४ फेब्रुवारी, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले. १. वरील एकमेव व एकत्रित निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वितरीत मार्गदर्शनाअंतर्गत तयार केले आहेत.

> सही / प्रदीप गोयल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

Tania Deol

Managing Director

DIN: 00073792

दिनांक : ०४ फेब्रुवारी, २०२० ठिकाण: मुंबई

प्रदीप मेटल्स लिमिटेडकरिता डीआयएन: ००००८३७